

2.3.1. Spacious Laboratories



Figure 1- Department of Botany Laboratory



Figure 2- Department of Chemistry Laboratory

2.3.1: INSTRUMENT HANDLING



Figure 1: Handling Diode Characteristics Kit



Figure 2: Handling Inverting Op-Amp Kit



Figure 4: Handling CRO and Transistor Characteristic Kit



Figure 5: Handling Microscopes



Figure 6: Handling Laminar Air Flow Cabinet- *Tissue Culture Experiment*



Figure 7: Handling Microwave Synthesizer



Figure 8: Handling Oven



Laboratory Demostration- Chemistry 1



Laboratory Demonstration -Zoology 1



Laboratory Demonstration-Botany 1

2.3.1. Language Laboratory



Figure 1- Students at Language laboratory



Figure 2- A Student presenting at Language Laboratory



Principal
Dr. Dinanath Patil
M.Sc., M.Phil., Ph.D.

Rayat Shikshan Sanstha's

RADHABAI KALE MAHILA MAHAVIDYALAYA, A.NAGAR

Opp. Tarakpur S.T. Stand, Ahmednagar (Maharashtra) - 414 001.

(Off.) 0241-2430318, (Fax) 2430679
Email : prinrkmm_anr@rediffmail.com
Website : www.rkmmnr.org.
Mob : 99689630043

Founder : Padmabhushan Dr. Karmaveer Bhaurao Patil
Savitribai Phule Pune University Affiliation : PU/AN/A.S.C.034 (1)
H.S.C. Board No. : 12.05.031
NAAC Re-accredited : 'B' Grade

Ref. No. 362/2018

Date : 29/ 9/20 18

To,
Hon. Collector,
Ahmednagar District,
Ahmednagar.

Subject :- Registering ' Late Shankarrao Kale Museum and Research Center '.

Respected Sir,

I am very happy to inform you that the College Development Committee of this institute has unanimously resolved to develop 'Late Shankarrao Kale Museum and Research Center' as per resolution No.5 in the meeting dated 23rd January, 2018 as per the guidelines of International Council of Museums. The center aims to facilitate the research opportunities and rare learning resources and the heritage of Ahmednagar locality for the students and researchers. The center will preserve and protect the cultural inheritance documents, rare manuscripts, antique and ethnographic objects with your prior permission. The institute shall abide all the rules and regulations conferred on us.

Thus, I request you to register " Late Shankarrao Kale Museum and Research Center" under the aegis of our institute on your record.

Thanking You.



Yours faithfully,

PRINCIPAL
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya
Ahmednagar

Copy for information to :

- 1.Hon.Director, Archaeology and Museums, Government of Maharashtra, Mumbai.
- 2.Hon.Director (Museums), Ministry of culture, New Delhi, India.

2.3.1: Museum: Learning Resources




Figure 1: Modern Coins



Figure 2: Rare Manuscripts from Ayurveda



Figure 3: Foreign Currency



Figure 4: Taadpatra Specimen



प्राचार्य,
डॉ. राजराजेब कराळे
ए. ए. सी. पी. ए. सेंटर

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर

तारकपूर बसस्टॅंडमागे, अहमदनगर (महाराष्ट्र) ४१४ ००९

(Off.) 0241-2430318, (Fax) 2430676
Email : prinmam_sav@rediffmail.com
Website : www.dmmam.org
Mob : 09889630043

संस्थापक : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
बसपुर्वाकरीबाई पुले पुणे विद्यापीठ PUJANIA.S.C.034 (1989)
नेक मानांकन 'बी' डेड

जावक ज्ञ

दि. / /२०

प्रति,

संचालक,

दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र, हैद्राबाद

विषय- विद्यार्थीनींमध्ये ऐतिहासिक इष्टीकोन वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक करार करणेबाबत...

महोदय,

महाराष्ट्रातील युवा पिढीच्या उच्च शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने अहमदनगर शहरात राधाबाई काळे महिला महाविद्यालय १९८९ साली सुरु केले. या महाविद्यालयाने आतापर्यंत उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक मानांकने प्राप्त केलेले आहेत. सद्य स्थितीत महाविद्यालयात अनेक पदवी, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. या सोबतच अनेक अभ्यासक्रमेत्तर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र, हैद्राबाद ही संस्था पुरातत्वीय व सांस्कृतिक संशोधनाचे कार्य करत आहे. आपण आपल्या फाउंडेशनच्यावतीने ऐतिहासिक संशोधनासाठी विविध कार्यक्रमां करत आहात. आपण आमच्या महाविद्यालयातील तरुणींमध्ये व्याख्यान, परिसंवाद, ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन, ऐतिहासिक स्थळांना भेटी, विचारवंतांच्या भेटी व चर्चा या माध्यमातून पुरातत्वीय व ऐतिहासिक संशोधनाची जाणिव निर्माण करता येईल. म्हणून आम्हाला असे वाटते की, आपली संस्था आणि आमच्या महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्यात चांगल्या तसेच परिणामात्मक कार्यासाठी शैक्षणिक सहकार्य या स्तरावर करार व्हावा असे वाटते. त्यामुळे आमच्या प्राध्यापक वृंदांना आणि विद्यार्थीनींना तुमच्या कार्यात हिरीरीने सहभागी होण्यास मदत होईल. त्यासाठी आपणास एक प्रस्ताव पाठवित आहोत. त्यावर विचारविनिमय करून आपणाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी, ही नम्र विनंती.

कळावे.

धन्यवाद

Rajawade

प्राचार्य
राधाबाई काळे महिला महाविद्यालय
अहमदनगर



प्राचार्य,
डॉ. राजावाडे कराले
एन.ए.सी. रोड, वी. २८

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर

तारकपूर बसस्टॉडमागे, अहमदनगर (महाराष्ट्र) ४१४ ००१

(Off) 0241-2430316, (Fax) 2430679
Email : pnrkmm_and@rediffmail.com
Website : www.rimniamr.org
Mob : 09689830043

संस्थापक : जयपूजन डॉ. कान्हीर राजवाडे यांनी
महाराष्ट्र राजावाडे कुले पुणे विद्यापीठ PUNJAWADE S.C. 034 (1988)
केस नमबंकरण 'डी' ४०८

जावक क्र.

दि. / / २०

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
इतिहास विभाग

व

दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र, हैद्राबाद

राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र, हैद्राबाद या दोन संस्थांमध्ये विद्यार्थीनींच्या हिताचा विचार करून, त्यांचा शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास घडून आणण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये परस्पर सहकार्य आणि विचारविनिमय करून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले आहे.

- ❖ दोन्ही संस्था मिळून काही परिसंवाद / व्याख्याने / कार्यशाळा / शिबीरे आयोजित करणे.
- ❖ ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे व माहिती करून घेणे.
- ❖ पुरातत्वीय व ऐतिहासिक साधनांची माहिती करून घेणे.
- ❖ ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरवणे.
- ❖ प्राचीन भारतीय लिपीचे अध्यासन केंद्र महाविद्यालयात सुरु करणे.
- ❖ महाविद्यालयात ऐतिहासिक वस्तू संग्रहालय उभारण्यास मदत करणे.
- ❖ ऐतिहासिक ग्रंथांचे लेखन करावयाचे असल्यास या करारानुसार परस्परांना सहाय्य मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल.

संचालक

दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र,
हैद्राबाद

Deccan Archaeological &
Cultural Research Institute
Hyderabad

मुख्य समन्वयक

प्राचार्य

राधाबाई काळे महिला महाविद्यालय
अहमदनगर



Students in Botanic Garden 1



Students in Botanic Garden 2

2.3.1. Group Discussion



Figure 1- Group discussion at Department of English

Soft Skills Development Programme:2017-18



Dr. B. K. Auti at inaugural function



Dr. M. B. Karande presenting Communication Skills



Dr. Smt. S. L. Pawar presenting Interview Skills



Presentation of Students

2.3.1. TATA Consultancy Services Training Programme for teachers



Figure 1- Mr. Joy (Trainer) delivering a lecture



Figure 2- A Drama by Teachers



रयत शिक्षण संस्था | RAYAT SHIKSHAN SANSTHA
 संस्थापक: कर्मवीर भाऊराव पाटील
 स्थापना: १९९९
 Founder: Karmaveer Bhaurav Patil
 Established: 1919

Central Office, Karmaveer Samadhi Parisar, Near Powai Naka, Satara - 415 001.

जा. क्र. स्किल/30202
 दि. १४/१२/२०१७

प्रति,
 प्राचार्य,
 राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर

विषय - TCS Faculty Development Programme.

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते कि, टी.सी.एस. व रयत शिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने सोबत दिलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी Faculty Development Programme आपल्या महाविद्यालयात आयोजित करणेत आलेला आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे-

- १) प्रशिक्षणाचा कालावधी दि.१८/१२/२०१७ ते २२/१२/२०१७ असा ५ दिवसांचा असेल.
- २) प्रशिक्षणासाठी प्रत्येकी रु.१०००/- रजिस्ट्रेशन फी सहभागी प्राध्यापकांकडून घ्यावयाची असून यामधून चहापान, अल्पोपहार व दुपारच्या भोजनाची तसेच फाईल्स, पेन इ.व्यवस्था करावयाची आहे.
- ३) टी.सी.एस.कंपनीमार्फत जे प्रशिक्षक येतील, त्यांची राहणेची व भोजनाची योग्य ती व्यवस्था महाविद्यालयाने करावयाची आहे. त्यांचे नाव व मोबाईल नंबर आपणास स्वतंत्र पत्राने कळविण्यात येईल.
- ४) प्रशिक्षणासाठी एल.सी.डी. ची व्यवस्था असणारा हॉल उपलब्ध करून द्यावा.
- ५) सोबत फॅकल्टी व विद्यार्थी यांच्यासाठी आवश्यक असणा-या Study Material ची Soft Copy पाठवीत आहे. यामधील Study Material for Faculty याच्या झेरॉक्स प्रती सहभागी प्राध्यापकांना * नोंदणीच्या वेळी द्याव्यात, यासाठी त्यांचेकडून योग्य मूल्य घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी असणा-या Study Material ची Soft Copy सहभागी प्राध्यापकांना द्यावी.
- ६) आवश्यकतेनुसार सहभागी प्राध्यापकांची राहणेची व्यवस्था करावी.
- ७) या प्रशिक्षणासाठी आपल्या महाविद्यालयातील Co-ordinator यांची नेमणूक करावी.
- ८) प्रशिक्षण दि.१८/१२/२०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होईल. हे प्रशिक्षण सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत असेल.
- ९) प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण झालेनंतर सविस्तर अहवाल संस्थेकडे rayatsrproject@gmail.com या इमेलवर पाठवावा व त्याची प्रत mujawargn@gmail.com या इमेलवरही पाठवावी. अधिक माहितीसाठी प्रा.मुजावर जी.एन. (मोबा.९३२५२९१९००) यांचेशी संपर्क साधावा.



(प्रि.डॉ.भाऊसाहेब कराळे)
 सचिव,

रयत शिक्षण संस्था, सातारा

सोबत : Copy of Study Material
 प्रत माहितीसाठी

- १) मा.सहसचिव (उ.शि.), रयत शिक्षण संस्था, सातारा
- २) प्रा.मुजावर जी.एन. , सातारा

क्र.सं.	१०८९
दि.	१५/१२/१७
व्य.	
व्य.	
व्य.	
व्य.	
व्य.	
व्य.	
व्य.	

३/१२/१७
 १५/१२/१७
 १५/१२/१७

Record of attendance		1					
Facilitator Name	Joydeep Dutta / Mahendra Shetye	Central Branch :-					
Start Date	18 Dec 2017	End Date	22-Dec-17				
S. N.	Name of the Participant	Name of College	Day 1	Day 2	Day 3	Day 4	Day 5
1	Prof.Kori Mahadev.Lakkappa	Arts & Commerce College, Madha.	Arms	Arms	Arms	Arms	Arms
2	Prof.Dr.Kavitake V.S.	Arts & Commerce College, Madha.	Kavitake	Kavitake	Kavitake	Kavitake	Kavitake
3	Prof.Dr. Samadhan S. Mane	Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya	Mane	Mane	Mane	Mane	Mane
4	Prof. Kanifnath B. Mali	Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya	Mali	Mali	Mali	Mali	Mali
5	Prof.Dr.Karande M.B.	Radhabai Kale Mahila-Mahavidyalaya	Karande	Karande	Karande	Karande	Karande
6	Prof.Ghangale S.D.	Radhabai Kale Mahila Mahavidyalaya	Ghangale	Ghangale	Ghangale	Ghangale	Ghangale
7	Prof.Deokar S.S.	S.S.G.M. College, Kopargaon.	Deokar	Deokar	Deokar	Deokar	Deokar
8	Prof.Rohokale B.A.	S.S.G.M. College, Kopargaon.	Rohokale	Rohokale	Rohokale	Rohokale	Rohokale
9	Prof.Garud B.D.	Maharaja Jivajirao Shinde Mahavidyalaya	Garud	Garud	Garud	Garud	Garud
10	Prof.Shaikh S.K.	Maharaja Jivajirao Shinde Mahavidyalaya	Shaikh	Shaikh	Shaikh	Shaikh	Shaikh
11	Prof.Patil Lalit B.	Dada Patil Mahavidyalaya, Karjat.	Patil	Patil	Patil	Patil	Patil
12	Prof.Patole V.S.	S.S.B.College of Education, Shirampur.	Patole	Patole	Patole	Patole	Patole
13	Prof.Dr.Bawake B.B.	C.D.J.College of Commerce, Shirampur.	Bawake	Bawake	Bawake	Bawake	Bawake
14	Prof. Ramkrushn D. Kale	Dada Patil Mahavidyalaya, Karjat.	Kale	Kale	Kale	Kale	Kale
15	Prof. R V Barve	R.B.Narayanrao Borawake College	Barve	Barve	Barve	Barve	Barve
16	Prof. Dr. Mohan D. Sangale	R.B.Narayanrao Borawake College	Sangale	Sangale	Sangale	Sangale	Sangale
17	Prof. Vivek M More	C.D.J.College of Commerce, Shirampur.	More	More	More	More	More
18	Prof. Bhurke N S	Laxmibai Bhaurao Patil Mahila Mahavidyalaya, Solapur	Bhurke	Bhurke	Bhurke	Bhurke	Bhurke
19	Prof. Manjusha Suryavanshi	Laxmibai Bhaurao Patil Mahila Mahavidyalaya Ahmednagar	Suryavanshi	Suryavanshi	Suryavanshi	Suryavanshi	Suryavanshi
20	Prof. Nirmala Chaudhari	Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar.	Chaudhari	Chaudhari	Chaudhari	Chaudhari	Chaudhari

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar
and
TATA Consultancy Services
TCS Faculty Development Programme : Campus to Corporate Transition

Report of the Programme

Rayat Shikshan Sanstha, Satara has organized 5 days TCS Faculty Development Programme from 18th December, 2017 to 22nd December, 2017 from 9.00 a.m. to 5.00 p.m. The programme was attended by 20 teachers from the various colleges affiliated to Rayat Shikshan Sanstha, Satara. The programme was inaugurated by ~~Hon.~~ Principal Dr. D. D. Patil.

The programme was facilitated by Mr. Joydeep Dutta and Mahendra Shetiye. They have provided through training and motivated the faculty as per their module at their best. The detailed day wise report as follows-

- Day 1: Inauguration and corporate overview and readiness,
Difference between Campus and Corporate
- Day 2: Corporate etiquettes, Professional Skills,
Communication skills, Grammar, Pronunciation and Practice
- Day 3: Reading comprehension, Listening Comprehension,
Improving vocabulary, Improving Writing Skills
- Day 4: Comprehension, Recitation of short Story,
Interview Skills, group discussion,
Social Conversational Skills
- Day 5: Presentations by Participants,
Valedictory Function ended at 8.30 p.m.

All participants were highly benefitted and overwhelmed during these days by the trainers. Everybody performed and devoted their time to mug up more and more

content and corporate readiness. The participants expressed their deep gratitude to trainers and Rayat Shikshan Sanstha for organization of this programme.

The trainee participants were directed to prepare the time table of 70 hours for the students. The study material (C2C Transition and Workbook) was provided to faculty and conduct the campus drive as per FDP training.



Coordinator
Dr. M. B. Karande



PRINCIPAL
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya
Ahmednagar

Enclosure: Photographs

Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar

and

TATA Consultancy Services

Faculty Development Programme

18th to 22nd December, 2017

FEEDBACK ON PROGRAMME

Name of the Participant : Prof Kori Mahadev Lakkappa

Subject : English
Commerce

Name of the College : Arts and College, Madha, Solapur

* Please indicate your opinion/verdict with gradation about the programme objectively on five point scale as below.

(Excellent: 5, Very Good: 4, Good: 3, Average: 2, Below Average: 1)

- | | | |
|--|---|--------------------------------|
| 1. Fruitfulness of the programme | : | <input type="text" value="4"/> |
| 2. Quality of discussion | : | <input type="text" value="3"/> |
| 3. Participant's response | : | <input type="text" value="3"/> |
| 4. Other facilities provided- | | |
| A) Teaching Aids | : | <input type="text" value="4"/> |
| B) Hospitality | : | <input type="text" value="3"/> |
| 5. Quality of Organization | : | <input type="text" value="4"/> |
| 6. Overall impression of the Programme : | | <input type="text" value="4"/> |

Remark and Suggestions (If any): There is a room for an improvement,

It is been organized in a good way & Lodging and boarding facilities provided by the organizer. Organizer did not follow the schedule of the programme, as it was mentioned in the invitation letter (10 to 4) Participants need to follow/keep discipline.

[Signature]
Signature of Participant

2.3.1: TATA Consultancy Services- Training Programme for Students



Figure 1: Mrs. N.M. Chaudhari teaching Team Skill to students



Figure 2: Prof. Devkar Sir delivering lecture to students



Figure 1: Activity on Team Skill



रयत शिक्षण संस्था |
संस्थापक: कर्मवीर भाऊराव पाटील
स्थापना: १९१९

RAYAT SHIKSHAN SANSTHA
Founder: Karmaveer Bhaurav Patil
Established: 1919

Central Office, Karmaveer Samadhi Parisar, Near Powai Naka, Satara - 415 001.

जा. क्र. स्किल/ 30804
दि. २६/१२/२०१७

प्रति,

१. प्राचार्य, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
२. प्राचार्य, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत
३. प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
४. प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा
५. प्राचार्य, रा. व. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
६. प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा
७. प्राचार्य, सी.डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर
८. प्राचार्य, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर
९. प्राचार्य, एस.एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव

विषय - TCS - Campus to Corporate प्रशिक्षण

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, गतवर्षी संस्थेमधील ३० महाविद्यालयात Campus to Corporate हा उपक्रम राबविण्यात आलेला होता. यामधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड TCS कंपनीमध्ये झालेली आहे. निश्चितच ही अभिनंदनीय बाब आहे.

यावर्षापासून हा उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये राबविण्याचा आहे. हा उपक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात यावा.

- १) TCS च्या Faculty Development Programme मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्राध्यापकांनी या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे.
- २) बी.ए. / बी.कॉम./बी.एस्सी. च्या अंतिम वर्षात शिकणा-या व TCS मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणा-या विद्यार्थ्यांचीच बॅच तयार करावी.
- ३) या कोर्सचा अभ्यासक्रम ७० तासांचा आहे व फेब्रुवारी २०१८ अखेर पूर्ण करावयाचा आहे. याचे वेळापत्रक तयार करावे.
- ४) या कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या Study Material चा वापर करावा. (सोबत Attachment)
- ५) Faculty Development Programme मधील प्रशिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
- ६) सहभागी होणा-या विद्यार्थ्यांची यादी TCS ने दिलेल्या नमुन्यात rayatsrproject@gmail.com व mujawargn@gmail.com या मेलवर पाठवावी. (सोबत Attachment)
- ७) TCS मार्फत अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्यानंतर Campus Interview घेणेत येतील.

पान नं २ वर

रयत शिक्षण संस्था	
राधाबाई काळे महिला महाविद्यालय	
पंढरपूर	
क्र.पत्रक मध्य	1117
तारीख	27.12.17
प्राप्त	
दिवाण एम्. व	
संस्थापक	
मुख्य लिपीक	
लिपीक	


अ. कर्मवीर
प्रशासक
R/S
27/12/2017
mpe
27-12-17

Most important - To be planned & executed with best of your involvement -

- ८) Campus to corporate या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्राधान्य देणेत येईल.
- ९) महाविद्यालयाने प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना TCS ने दिलेल्या नमुन्यात सर्टिफिकेटस द्यावयाची आहेत.
- १०) Campus Drive साठी योग्य ती व्यवस्था महाविद्यालयातील Placement Cell च्या सहकार्याने करावयाची आहे.
- ११) या कोर्ससाठी कोणतीही फी आकारू नये.
- १२) वरील कोर्ससंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.जी.एन.मुजावर (मोबा.९५०३५३३५४१ / ९३२५२९१९००) यांचेशी संपर्क साधावा.

हा उपक्रम यशस्वी करणेसाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत.




(प्रि.डॉ.भाऊसाहेब कराळे)
सचिव,
रयत शिक्षण संस्था, सातारा

- सोबत : १) विद्यार्थी व फॅकल्टीसाठी Study Material
२) विद्यार्थ्यांची यादी पाठविणेसाठी EXCEL format

प्रत माहितीसाठी

- १) सहसचिव (उ.शि.), रयत शिक्षण संस्था, सातारा
- २) प्राचार्य, डॉ. वी. टी. जाधव, दहिवडी कॉलेज, दहिवडी
- ३) प्रा.डॉ.व्ही.एम.कुंभार, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा
- ४) प्रा.जी.एन.मुजावर, सातारा

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar
TCS Training Programme for Students: 2017-18
Report

Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar has conducted Soft Skills Development Programme for T.Y.B.A./B.Com./B.Sc./B.B.A. (C.A.) students in association with Rayat Shikshan Sanstha and Tata Consultancy Services.

The programme conducted during 5th February, 2018 to 7th March, 2018. In this batch, 71 students have actively participated in the training programme. The student participants were trained for Soft Skills in Corporate World, Difference between Campus and Corporate, Communication skills, Pronunciation skills, Manners and Etiquettes, Assertiveness, Time Management, Stress Management, Professional Skills, Leadership Skills, Improving Vocabulary, Short Story Writing and Recitation, Group Discussion, Teamwork skills, Interview Skills, Grammar and Presentation Skills along with Presentation of the participants.

All resource persons encouraged and motivated the participants.

The students have expressed their gratitude and sincere thanks to the organizers and Rayat Shikshan Sanstha and Tata Consultancy Services for providing such a training programme for their personality development and career building. The institute is thankful to the authorities for providing a skill based training programme for the placement of the students.


Coordinator


PRINCIPAL
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya
Ahmednagar

Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar

Department of English

TCS TRAINING PROGRAMME FOR STUDENTS

FEEDBACK

Name of the Participant : Sathe padmasri Devidas

Class : T.Y.B.A

Department : English

* Please indicate your opinion/verdict with gradation about the workshop objectively on five point scale as below.

(*Excellent: 5, Very Good: 4, Good: 3, Average: 2, Below Average: 1*)

1. Fruitfulness of the programme :

2. Quality of discussion :

3. Participant's response :

4. Other facilities provided-

A) Teaching Aids :

B) Utility of the programme :

5. Quality of Organization :

6. Overall impression of the Programme :

Remark and Suggestions (If any): ~~more~~ More lectures

Shoud be Ar ange.

Sath.P.D
Signature of Participant

Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar

Department of English

TCS TRAINING PROGRAMME FOR STUDENTS

FEEDBACK

Name of the Participant : Tanpure Manohari Babasaheb

Class : T. Y. B. A

Department : Geography

* Please indicate your opinion/verdict with gradation about the workshop objectively on five point scale as below.

(*Excellent: 5, Very Good: 4, Good: 3, Average: 2, Below Average: 1*)

- | | | |
|--|---|--------------------------------|
| 1. Fruitfulness of the programme | : | <input type="text" value="4"/> |
| 2. Quality of discussion | : | <input type="text" value="5"/> |
| 3. Participant's response | : | <input type="text" value="4"/> |
| 4. Other facilities provided- | | |
| A) Teaching Aids | : | <input type="text" value="5"/> |
| B) Utility of the programme | : | <input type="text" value="4"/> |
| 5. Quality of Organization | : | <input type="text" value="5"/> |
| 6. Overall impression of the Programme | : | <input type="text" value="4"/> |

Remark and Suggestions (If any): _____

More lecture should be arrange

Tanpure M.B.
Signature of Participant

2.3.1. Language Laboratory



Figure – Students at Language Laboratory



Figure 2- Presentation of Student

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar
Department Of Chemistry

Seminar

M. Sc. I 2017-2018

Sub-CHO-150

Sr. No.	Name of the students	Seminar Topic
1.	Adhav Manisha Nandu	SN ¹ Reaction
2.	Bhite Archana Haribhau	SN ² Reaction
3.	Dangore Amruta Bharat	SNAr reaction
4.	Deshmukh Sandhya Bappasaheb	SNi reaction
5.	Ekshinge Sushma Narayan	E ₁ elimination
6.	Gadge Jyoti Kisan	E ₂ elimination
7.	Ghodake Sonali Bharat	E ₁ CB reaction
8.	Jadhav Utkarsha Bharat	Benzyne intermediate
9.	Jagdale Nisha Ramchandra	Nitration reaction on aromatic compound
10.	Kachole Anuradha Balasaheb	Friedal-craft reaction
11.	Khan Tarannum Abubakar	Sulphonation reaction
12.	Khurud Vrushali Arvind	Assign R and S configuration
13.	Kolate Dhanashri Kacharu	Assign E and Z configuration
14.	Labade Komal Balasaheb	Hukels Rule
15.	Landage Rutuja Suresh	Problems on Huckels rule
16.	More Aparna Sunil	Ambidend Nucleophiles
17.	More Dipali Bhausahab	Formylation reaction
18.	Nagwade Pooja Sopan	Structure and stability of carbene
19.	Patare Bhagyashri Suresh	Hyper conjugation
20.	Pawar Padmashri Nandu	Carbocation
21.	Raut Poonam Sudhakar	carbanion
22.	Sabale Priyanka Kacheshwar	Free radical
23.	Sawai Kajal Jaganath	Nitrene

(Signature)
(Shelke D.V.)

(Signature)
HEAD
Department of Chemistry
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya,
Ahmednagar

2.3.1: Student Seminar- Department of Chemistry



Figure 2: Formylation Reaction- seminar



Figure 1: ArSN Reaction Seminar

Roll No:- 8151

①

ENVIRONMENT PROTECT



Green chemistry

②

BIO-DIESEL
&



BIO-PETROL

BIO - Petrol

Introduction

3

Measures to be implemented to resolve the problem of Swage sludge that contain a high degree of organic matter could primarily aim at recycling it through a thermo-chemical pyrolysis process in order to recover hydrocarbons that makes up the structure of Sewage sludge. Pyrolysis of Sewage sludge produces oils gas & Char product. The pyrolysis oils have also been shown to contain valuable chemicals in significant concentration & hence may have the potential to be used as increases the used as chemical feed stock.

The production of a liquid product increases the case of handling, storage & transport.

R.K.M.M. Ahmednagar.



Name :-

Shubhangi

Eknath

Jadhav.

Std : S.Y.B.Sc.

Div - A

Years:- 2017-18

Sub:- Environment Project.

Roll No :- 8151

Introduction

Bio-diesel is an eco-friendly alternative diesel fuel prepared from domestic renewable resources i.e. vegetables oils (edible or non-edible) & animals fats.

The natural oils & fats are made up of mainly of triglycerides. These triglycerides when renewable, shrinking similarly to petroleum derived diesel & are called "Bio diesel." As India is deficient in edible oils, non-edible oils may be material of choice for producing Bio-diesel. Bio-diesel is produced by transesterification of oils obtain from the plant.

Jatropha curcas has been identified for india as the most suitable tree borne oilseeds (TBO) for production of Biodiesel both of the view of the non-edible oils.

⑥

available from it & its presence of throughout the country the capacity of *Jatropha curcas* to rehabilitate degraded or dry lands.

The fact remains that these oils need to be converted to Biodiesel through a chemical reaction.

Trans-esterification This reaction is relatively simple & does not require any exotic material.

For e.g. 5 to 20 kg/day may also be started at decentralized level.

Biodiesel



Activity 1

Making Biodiesel

Bio-diesel is a Mixture of methyl esters of fatty acids (long chain carboxylic acids). It has similar properties to the diesel fuel made from curde oils that is used to fuel Many vehicals. It can be made easily from vegetable cooking oil that contains compounds of fatty acids. Enough can be produced in this activity to burn in a letter activity although it is not pure enough to actually be used as fuel in a car or lorry. The synthesis is a simple chemical reaction that produces Bio-diesel & propane-1,2,3-triol (glycerol).

What you will need:-

- 1] Eye protection
- 2] Access to a top pan balance
- 3] one 250 cm³ conical flask.

one 100 cm² beakers.

one 100 cm³ measuring cylinder.

five plastic test pipette

Distilled or deionised water

100 cm³ vegetable - based cooking oil.

15 cm³ methanol.

1 cm³ potassium hydroxide sodium 50%

Safety :-

Wear eye protection.

Methanol is flammable & poisonous.

potassium hydroxide is corrosive

* What to do :-

Measure 100 cm³ of vegetables oil into the 250 cm³ flask before & after to determine the mass of oil you used carefully add 15 cm³ of methanol slowly add 1 cm³ of 50% potassium hydroxide

Stir or swirl the mixture of 10 min.


Allow the mix stand until it separates into 2 layer.

Biodiesel from algae


High oil prices and advances in biotech over the past decade have refueled the algae biofuel race.

The process

1 After initial growth, algae is deprived of nutrients to produce a greater oil yield



2 Extraction of oil
A press produces 70-75% of the oils from the plant



3 Solvents used to separate sugar from oil; solvents then evaporate



4 Oil is ready
Can be used as oil directly in diesel engines or refined further into fuel



Yield of various plant oils (Gallons per hectare)

Soy	118
Safflower	206
Sunflower	251
Castor	373
Coconut	605
Palm	1,572
Algae	26,417



About algae

- Among the fastest growing plants; about 50% of their weight is oil
- Contains no sulfur; non toxic; highly biodegradable
- Algae fuel is also known as algal fuel or oilgae

26,417


Source: oilgae.com, MCT Photo Service

© 2008 MCT

The Technology improved by Bio-petrol Ltd is a capable of processing carbon wastes, other than the sewage sludge including agri-wastes, bebase, pulp & paper residues, tannery sludge & other end of product such as plastics tires & the organise.

The Bio-petrol integrated thermochemical process recover about 1,100,000 kcal from each 263 kg of sewage sludge 90% O.S.

World Markets - 2011 - 2020



Activity 8.2.

Proctial for Biofuels.

1] Technical Feasibility

can be blended in any ratio with petro-diesel from environment point of view it is superior to petrol diesel. It can provide energy security to remote & rural areas it has good potential for employment generation.

2] Sources of Biodiesel:-

All tree bearing oil (TBO) seeds - edible & non-edible

Edible ; Soya-bean - Sunflower, mustard oil etc

Non-edible : Jatropha curcas pongamia pinnata, Neem etc

- Edible seeds can't be used for Bio-diesel production in our country as its indigenous production does not meet our current demand.

3] Selling the Technology.

11

With the completion of the development of the process & equipment for its operation Biopetent Ltd we have the technology to sell the world markets. potential markets are water authorities, municipalities, wastewater, treatments plants entrepreneurs, sewage, sludge disposal contractors, sludge, drying operators.

8) Being the technology

with the completion of the development of the



Marketed Analysis & Strategy (12)

Three potential products.

① Disposal of Sewage Sludge

Disposal of sewage sludge comprises over 80% of wastewater treatment plants. Budget customers of this service are local communities they are willing to pay top dollar for disposal of their sludge.

e.g. Holland \$50 - \$90 per ton.

② Synthetic Crude Oil

Excess crude oil, beyond what is being recirculated to run equipment A + B is

about 30 kg / per / ton sewage sludge

90%. D-3 oil energy = 8,900 kJ/kg

Same as diesel oil used in heavy industry

There are references in professional literature to numerous valuable chemicals in significant conc. that are present in pyrolysis of oil.

3] Advantages of Jatropha

Jatropha curcas It is widely occurring variety of T/30 It grows practically all over under India variety of agro climatic conditions can be grow in arid zones (20 cm rainfall) as well as soil cover.

Its plantation can be taken up as a quick yielding plant even in adversland situation

it grows as a tree up to the height of 3-5 m.

It is a good plantation for eco-restoration in all types wasteland.

Handwritten signature
23/25

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar

M.Com Sem. - IV



Case Studies (For Internal Students Only)


A student can select a topic relating to various Case Studies. A topic from contents of the syllabus of the papers studied at M.Com. The Student can select unit studied and try to connect it to commercial world around e.g. in taxation a student has studied taxation of a company, then he can select a topic "Tax Planning of a particular company" or "A study of taxation of an Educational Institute." On this line following areas have been listed out for Case Studies.

The list of topics for Case Studies:-

- 1. Marginal Costing:** Visit to any manufacturing or service industry and to study the application of marginal costing technique in taking managerial decisions.
- 2. Budgetary Control:** Visit to any industry. A study of Budgetary Control system established therein and used for cost control purpose.
- 3. VAT Audit:** Visit to any trading concern Chartered Accountant or Cost Accountant; understanding the actual procedure of VAT audit, its implication & benefits.
- 4. Excise Audit:** Visit to any manufacturing unit (eligible for excise audit) or cost accountant; to understand the actual procedure of Excise audit, its importance and benefits.
- 5. CAS 6:** Visit to the excise department/Office or cost accountant; Understanding the cost accounting Standard No.6; its utility and benefits to the concerned and excise department.
- 6. Cost Audit:** Visit to cost accountant understanding the procedure of cost audit; cost accounting record rules of the respective industry and preparation of cost audit report.
- 7. Standard costing:** Visit to any Engineering concern and collecting information about different cost standards adopted by the company; procedure used for setting standards and variance analysis used for cost control.



8. **Process Costing:** Visit to sugar industry & understanding the use of process costing method in the factory; cost analysis at each stage in particular and cost analysis in general done in the sugar factory.
9. **Pricing Decisions:** Visit to any industry & understanding the different methods and techniques use by the concern in pricing different products.
10. **Cost Control and cost reduction:** Visit to any manufacturing concern and understanding the different methods used fruitfully by the concern in cost control and cost reduction maximize the profit.
11. **Contract costing:** Visit to any construction contracting firm and understanding ascertainment of contract cost, allocation and apportionment of different expenses and apportionment of profit on incomplete contract.
12. **Costing in service industry:** Visit to any hotel, airlines, hospitals or any other service industry and understanding the costing methods used in the concerned service industry and its utility to ascertain the cost of service rendered corrected as well as for controlling the cost.
13. **Recent developments in cost accounting.**
14. **Application of activity based costing.**
15. **Study of job evaluation and merit rating in industrial unit.**
16. **Application of target costing.**
17. **Cost reduction program and its implementation.**
18. **A study of working capital management.**
19. **A survey and analysis of capital budgeting methods.**
20. **Study of costing techniques and its use in decision making**
21. **Cost Accounting Standards (CAS) : - CAS-1 to 5 and 7 (Final) and CAS-6, CAS-8 to 12 (Drafts and Amendments Subject to finalization from time to time).**
22. **Excise Audit, VAT Audit and Productivity Audit.**
23. **5 S and Six Sigma and Cost Control:-**



- A) 5 'S' and Cost Control: - Meaning, phases (i. Seiri ii. Seiton iii. Seiso iv. Seiketsu v. Shitsuke) Implementation and Utility of 5S
- B) Six Sigma and Cost Control: - Historical review-origin & meaning Sigma level-Methods-DMAIC & DMADV Case study with reference to Mumbai Dabewala and their cost implications (Refer- Material available on internet)
24. Study of Journal- Management Accountant: - (8) By reading of Journal of the ICWAI- 'Management Accountant' Issues from July to September (of the respective Academic Year) and getting acquainted with recent changes and developments.
25. Study of Management Information System of four Companies.
26. A study of Amalgamation/Merger of procedure of two Companies (Accounting procedure)
27. Human Resource Accounting for Software, Marketing, Consulting Company
28. A study of Perquisites and its impact on Taxable Income Employees from 10 different Companies.

for Jadhav m. m.

HEAD

Department of Commerce
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya
Ahmednagar

Principai

PRINCIPAI

Radhabai Kale Mahila Mahavidyalaya
Ahmednagar

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagare.
List 2017-18
M.Com.Part-II



S.R.	ROLL NO	STUDENT NAME	Case Topic	SING.
1	1511	ALHAT ROHINI SURESH	Excise Audit	Alhat R.S
2	1512	AUTI SNEHA BHAUSAHEB	Process Costing	SBAuti
3	1513	BARASKAR KRANTI GANESH	Working Capital	Barb
4	1514	BHAGAT VRUSHALI VIJAY	Cost Audit	VH Bhagat
5	1515	EAGE POOJA NAGESH	Contract Costing	Enage
6	1516	FIRODIYA SURBHI PRAKASH	Cost Control & Cost Reduction	S.P. Firodiya
7	1517	GANDHI SUPRIYA RAMESH	Activity Based Costing	S. Gandhi
8	1518	KALE ARATI SURESH	Ratio Analysis	Arati Kale
9	1519	KALE BHARATI SURESH	Contract Costing	B.S. Kale
10	1520	KOLEKAR SUNANDA MURLIDHAR	Costing Techniques & use in decision making.	Sunanda
11	1521	KOTHULE JYOTI RAMESH	Working Capital	Jyalo



1522	LANDAGE VISHAKHA BALASAHEB	EXCISE AUDIT	Landage
13	1523 MOHITE PRATIKSHA RAMESH	contract costing	<u>Mohite</u>
14	1524 PATOLE SHRUTI VIJAY	Budgetary Control	<u>Patole</u>
15	1525 RAHATAL VAIJAYNTI BHAGWAT	VAT Audit	<u>Rahatal</u>
16	1526 RAHINJ ANKITA DATTATRAY	Working capital	<u>A.D. Rahinj</u>
17	1527 SARODE SARIKA ARJUN	service A service Costing	<u>Sarode's A</u>
18	1528 SHAIKH ALFIYA KHALIL	Marginal Costing	<u>A. Shaikh</u>
19	1529 SHAIKH SABA ANWAR	SERVICE Industry (To Hospital)	<u>Saba</u>
20	1530 SHINDE POOJA VIJAY	VAT Audit	<u>Shinde</u>
21	1531 SONAR GAURI PRAKASH	Service Industry (To Hotel)	<u>G.P. Sonar</u>
22	1532 TARATE BHAGYSHRI SANJAY	AB	AB
23	1533 TODMAL SUVARNA AMBADAS	Ratio analysis as a tool for finding financial performance	<u>Suvarna</u>
24	1534 VIDHATE MAYURI RAGHUNATH	Ratio analysis	<u>Midhate</u>

25	1535	VISHWAKARMA NITU BHONU	VAT Audit	<i>(Signature)</i>

T. Adhwa m.m.
Head Of Department



(Signature)
Principal
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar
Ahmednagar

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagare.
List 2017-18
M.Com.Part-II

Date - 31-3-2018

S.R.	ROLL NO	STUDENT NAME	Case Studies Topic
			SING.
1	1511	ALHAT ROHINI SURESH	Alhat RS
2	1512	AUTI SNEHA BHAUSAHEB	SBAUH
3	1513	BARASKAR KRANTI GANESH	Baraskar
4	1514	BHAGAT VRUSHALI VIJAY	Bhagat
5	1515	EAGE POOJA NAGESH	PM Eage
6	1516	FIRODIYA SURBHI PRAKASH	S.P. Firodiya
7	1517	GANDHI SUPRIYA RAMESH	S. Gandhi
8	1518	KALE ARATI SURESH	Arkale
9	1519	KALE BHARATI SURESH	BS Kale
10	1520	KOLEKAR SUNANDA MURLIDHAR	Kolekar
11	1521	KOTHULE JYOTI RAMESH	Kothule
12	1522	LANDAGE VISHAKHA BALASAHEB	Landage
13	1523	MOHITE PRATIKSHA RAMESH	Mohite
14	1524	PATOLE SHRUTI VIJAY	Patole
15	1525	RAHATAL VAIJAYNTI BHAGWAT	Rahatal
16	1526	RAHINJ ANKITA DATTATRAY	A.D. Rahinj
17	1527	SARODE SARIKA ARJUN	Sarode S.A.
18	1528	SHAIKH ALFIYA KHALIL	A. Sheikh
19	1529	SHAIKH SABA ANWAR	S. Saba
20	1530	SHINDE POOJA VIJAY	Shinde
21	1531	SONAR GAURI PRAKASH	G. Sonar
22	1532	TARATE BHAGYSHRI SANJAY	A.B
23	1533	TODMAL SUVARNA AMBADAS	Todmal
24	1534	VIDHATE MAYURI RAGHUNATH	Vidhate
25	1535	VISHWAKARMA NITU BHONU	Vishwakarma

Jadhav m
Head Of Department

Principal


Principal


Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar
Ahmednagar

Rayat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagare.
List 2017-18
M.Com.Part-II

Date-31-3-2018

S.R.	ROLL NO	STUDENT NAME	Case Studies Topic
			SING.
1	1511	ALHAT ROHINI SURESH	Alhat R.S
2	1512	AUTI SNEHA BHAUSAHEB	SBAub
3	1513	BARASKAR KRANTI GANESH	Barhi
4	1514	BHAGAT VRUSHALI VIJAY	Bhagat
5	1515	EAGE POOJA NAGESH	Pooja
6	1516	FIRODIYA SURBHI PRAKASH	S.P.Firodiya
7	1517	GANDHI SUPRIYA RAMESH	S.Gandhi
8	1518	KALE ARATI SURESH	A.Kale
9	1519	KALE BHARATI SURESH	B.S.Kale
10	1520	KOLEKAR SUNANDA MURLIDHAR	Sunanda
11	1521	KOTHULE JYOTI RAMESH	Jyoti
12	1522	LANDAGE VISHAKHA BALASAHEB	Landage
13	1523	MOHITE PRATIKSHA RAMESH	Pratiksha
14	1524	PATOLE SHRUTI VIJAY	Patole
15	1525	RAHATAL VAIJAYNTI BHAGWAT	V.V.Rahatal
16	1526	RAHINJ ANKITA DATTATRAY	A.D.Rahinj
17	1527	SARODE SARIKA ARJUN	Sarode S.A.
18	1528	SHAIKH ALFIYA KHALIL	A.Shaikh
19	1529	SHAIKH SABA ANWAR	S.Saba
20	1530	SHINDE POOJA VIJAY	Shinde
21	1531	SONAR GAURI PRAKASH	G.Sonar
22	1532	TARATE BHAGYSHRI SANJAY	A.B
23	1533	TODMAL SUVARNA AMBADAS	Suvarna
24	1534	VIDHATE MAYURI RAGHUNATH	M.Vidhate
25	1535	VISHWAKARMA NITU BHONU	Nitu


Head of Department


Principal
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar
Ahmednagar

2.3.1: Income – Tax Calculations by Students

90/19

Rayat Shikshan Sanstha's

**RADHABAI KALE MAHILA MAHAVIDYALAYA,
AHMEDNAGAR**


Department of Commerce
Certificate Course in Income Tax

2014-15

FORM OF APPLICATION

1. Name of the Student - pehere Swati Jagannath
2. Name of the parents :- pehere Jagannath murlidhar
3. Class & Division:- T. Y. B.com
4. Address:- Alp - Vambori, Tal - Rahuri
Dist - A. nagar.
5. Date of Birth:- 25/6/1995
6. Contact No.:- Phone- _____ Mobile:- 9130140832
7. Category:- OBC (Mali)
8. Marks obtained in previous examination:- Class- 54.6.com Marks:- _____

Swati
Signature of Student


Head
Department of Commerce

RAYAT SHIKSHAN SANSTHA'S

RADHABAI KALE MAHILA MAHAVIDYALAYA, AHMEDNAGAR


Certificate Course in Income Tax

Organized by

Department of Commerce


Academic Year 2014-15

- ❖ Duration : 7 Days
- ❖ Date : 13.03.2014
- ❖ Venue : Lecture Hall No. 13
- ❖ Fees : Rs. 50/-
- ❖ Syllabus:
 - a. Introduction to Direct & Indirect Tax
 - b. Study of Income Tax under Income Tax Act, 1961, Income Tax Rules Act, 1962
 - c. Income under different heads of income
 - d. Computation of Total Income
 - e. Computation of Income Tax
 - f. Filing of Manual Income Tax Return
 - g. E-filing of Income Tax Return
 - h. Practical Challenges and scope in Income Tax Practice


Head

Department of Commerce




Principal

Radhabai Kale Mahila Mahavidyalaya

Received Rs. 1750/-
CRS - One thousand seven
hundred fifty only
R.B. 30/3/15

Rajyat Shikshan Sanstha's
Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar.
Department of Commerce 2014-15
Short Term in Income Tax- Students Attendance



Sr. No	Roll No	Name of the Student	13.03.2015	14.03.2015	16.03.2015	17.03.2015	18.03.2015	19.03.2015	23.03.2015	24.03.2015
1	1436	Alhat Rohini Suresh	Alhat	Alhat	Alhat	Alhat	Alhat	Alhat	Alhat	Alhat
2	1437	Alkute Seema Dagadu								
3	1438	Badekar Shubhangi Sunil	Badekar	Badekar	Badekar	Badekar	Badekar	Badekar	Badekar	Badekar
4	1440	Borude Varsha Dattatraya	Borude	Borude	Borude	Borude	Borude	Borude	Borude	Borude
5	1441	Chajlane Karishma Ramesh	Chajlane	Chajlane	Chajlane	Chajlane	Chajlane	Chajlane	Chajlane	Chajlane
6	1442	Danave Rohini Gopinath	Danave	Danave	Danave	Danave	Danave	Danave	Danave	Danave
7	1443	Deshmukh Shital Somnath	Deshmukh	Deshmukh	Deshmukh	Deshmukh	Deshmukh	Deshmukh	Deshmukh	Deshmukh
8	1444	Dhadge Chitra Laxman	Dhadge	Dhadge	Dhadge	Dhadge	Dhadge	Dhadge	Dhadge	Dhadge
9	1445	Dhivar Sneha Subhash								
10	1446	Dodmise Yogita Dattatraya								
11	1447	Gadakh Archana Shankar								
12	1448	Gaikwad Pooja Sanjay	Gaikwad P.	Gaikwad P.	Gaikwad P.	Gaikwad P.	Gaikwad P.	Gaikwad P.	Gaikwad P.	Gaikwad P.
13	1449	Gawali Pooja Chandrakant	P.C.Gawali	P.C.Gawali	P.C.Gawali	P.C.Gawali	P.C.Gawali	P.C.Gawali	P.C.Gawali	P.C.Gawali
14	1450	Ghorpade Bharti Prakash	B. Ghorpade	B. Ghorpade	B. Ghorpade	B. Ghorpade	B. Ghorpade	B. Ghorpade	B. Ghorpade	B. Ghorpade
15	1451	Guldagad Mayuri Rajendra	M.R.Guldagad	M.R.Guldagad	M.R.Guldagad	M.R.Guldagad	M.R.Guldagad	M.R.Guldagad	M.R.Guldagad	M.R.Guldagad
16	1452	Hajare Priyanka Ashok	Priyanka	Priyanka	Priyanka	Priyanka	Priyanka	Priyanka	Priyanka	Priyanka
17	1453	Jahagirdar Aafreen Shaikh Fakroddin	Aafreen	Aafreen	Aafreen	Aafreen	Aafreen	Aafreen	Aafreen	Aafreen
18	1454	Jape Lina Anil								
20	1456	Kurde Jyoti Salikram	Jyoti	Jyoti	Jyoti	Jyoti	Jyoti	Jyoti	Jyoti	Jyoti
21	1458	Misal Sonali Rajan	Sonali	Sonali	Sonali	Sonali	Sonali	Sonali	Sonali	Sonali
22	1459	Mule Poorva Suresh	Mulayal	Mulayal	Mulayal	Mulayal	Mulayal	Mulayal	Mulayal	Mulayal
23	1460	Nandanikar Gayatri Nagnath	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar	G.N.Nandanikar
24	1461	Narad Swapnali Vishnu	Narad	Narad	Narad	Narad	Narad	Narad	Narad	Narad
25	1462	Pathan Sofiya Ayyub	Sofiya	Sofiya	Sofiya	Sofiya	Sofiya	Sofiya	Sofiya	Sofiya
26	1463	Patole Shruti Vijay	Shruti	Shruti	Shruti	Shruti	Shruti	Shruti	Shruti	Shruti
27	1464	Pehere Swati Jagannath	Swati	Swati	Swati	Swati	Swati	Swati	Swati	Swati
28	1465	Rakh Aarti Ashok	Aarti	Aarti	Aarti	Aarti	Aarti	Aarti	Aarti	Aarti
29	1466	Rathod Archana Suresh								
30	1467	Sangale Rohini Kisan	R.K.Sangale	R.K.Sangale	R.K.Sangale	R.K.Sangale	R.K.Sangale	R.K.Sangale	R.K.Sangale	R.K.Sangale
31	1468	Saudagar Sumaiya Allabaksha	Saudagar	Saudagar	Saudagar	Saudagar	Saudagar	Saudagar	Saudagar	Saudagar
32	1469	Saude Pooja Raju	Pooja	Pooja	Pooja	Pooja	Pooja	Pooja	Pooja	Pooja
33	1470	Shaikh Bibi Fatima Nasiruddin	Bibi	Bibi	Bibi	Bibi	Bibi	Bibi	Bibi	Bibi
34	1471	Shaikh Bushra Naushad	Bushra	Bushra	Bushra	Bushra	Bushra	Bushra	Bushra	Bushra
35	1472	Shaikh Falak Ainoddin	Falak	Falak	Falak	Falak	Falak	Falak	Falak	Falak
36	1473	Shaikh Zoya Rafik	Shaikhzoya	Shaikhzoya	Shaikhzoya	Shaikhzoya	Shaikhzoya	Shaikhzoya	Shaikhzoya	Shaikhzoya
37	1474	Shelar Shilpa Ganesh								
38	1475	Shinde Pooja Vijay	Shinde P.	Shinde P.	Shinde P.	Shinde P.	Shinde P.	Shinde P.	Shinde P.	Shinde P.
39	1476	Shinde Shital Bhaskar	Shinde	Shinde	Shinde	Shinde	Shinde	Shinde	Shinde	Shinde
40	1477	Waghmare Pooja Nandkumar	P.N.Waghmare	P.N.Waghmare	P.N.Waghmare	P.N.Waghmare	P.N.Waghmare	P.N.Waghmare	P.N.Waghmare	P.N.Waghmare
41	1478	Walunj Pratibha Narayan	Walunj	Walunj	Walunj	Walunj	Walunj	Walunj	Walunj	Walunj
42	1479	Ware Vagha Bala Babab	Ware VB	Ware VB	Ware VB	Ware VB	Ware VB	Ware VB	Ware VB	Ware VB

HEAD
 Department of Commerce
 Radhabai Kale Mahila Mahavidyalaya
 Ahmednagar

2.3.1. Chem Draw




Figure 1: A Screen Shot of the Software




Figure 2: Chem Draw 3D Image